



KIRLOSKAR BROTHERS LIMITED

A Kirloskar Group Company

Enriching Lives

SEC/ F:25

June 30, 2025

BSE Limited

Corporate Relationship Department,
2nd Floor, New Trading Ring,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai-400 001.

National Stock Exchange of India Ltd.

5th Floor, Exchange Plaza,
Bandra (East),
Mumbai – 400 051.

(BSE Scrip Code – 500241)

(NSE Symbol - KIRLOSBROS)

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper advertisement – 105th Annual General Meeting through Video Conferencing / Other Audio-Visual Means (“VC / OAVM”) facility.

Ref: Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the subject mentioned regulations, please find enclosed herewith copies of newspaper advertisements published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) on June 30, 2025, both newspapers having electronic editions, in terms of Circulars issued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 September 25, 2023 and September 19, 2024, *inter alia*, intimating that the 105th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on August 01, 2025, through Video Conference or Other Audio Visual Means and e-voting information.

The same is also available on the website of the Company www.kirloskarpumps.com.

You are requested take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For **KIRLOSKAR BROTHERS LIMITED**

Devang Trivedi
Company Secretary

Encl.: As above.

KIRLOSKAR BROTHERS LIMITED

A Kirloskar Group Company

Registered Office: Yamuna, S. No. 98 (3 to 7),

Plot No. 3, Baner, Pune 411 045,

CIN No.: L29113PN1920PLC000670



Enriching Lives

NOTICE OF 105th ANNUAL GENERAL MEETING

1. Shareholders of Kirloskar Brothers Limited ('the Company') may note that the 105th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held through Video Conferencing ('VC') and Other Audio Visual Means ('OAVM') on **Friday, August 01, 2025 at 2:00 p.m.** (IST) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular nos. 20/2020 dated 5th May 2020, 09/2024 dated 19th September 2024 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 read with Master Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/0155 dated November 11, 2024 issued by SEBI, along with other applicable circulars issued by MCA and SEBI, to transact the business set forth therein.
2. In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 shall be sent to all the shareholders whose e-mail ids are registered with the Company / Depository Participants.
3. For those shareholders whose email ids are not registered, a letter providing a web-link, including the exact path, where complete details of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 is available, would be sent. Such shareholders can also send e-mail to grievance.redressal@kbl.co.in or investor@bigshareonline.com for the limited purpose of receiving the Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2024-25.
4. The Notice and Annual Report will also be made available on the Company's website at www.kirloskarpumps.com; Stock Exchanges' website at www.bseindia.com and www.nseindia.com and on NSDL's website at www.evoting.nsdl.com.
5. The Company will provide facility to shareholders to exercise their right to vote by electronic means. The instructions for joining the AGM through VC / OAVM and the process of e-voting (including the manner in which shareholders holding shares in physical mode or who have not registered their e-mail id can cast their vote through e-voting), will form part of the Notice of AGM.
6. The shareholders, who have not complied with SEBI KYC norms, are requested to register details like PAN, Contact details (postal and email addresses with mobile number), signature along with bank account details by filling forms ISR-1 & ISR-2 (available on www.bigshareonline.com) and sending them to Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) viz. Bigshare Services Private Limited at Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India, in case of shares held in physical mode. The demat holders are requested to furnish the details to their depository participants. In case of failure to comply with SEBI KYC norms, the dividend shall be withheld till compliance by such shareholders.

By the Order of the Board of Directors
For **KIRLOSKAR BROTHERS LIMITED**

Place: Pune
Date: June 30, 2025

Sd/-
Devang Trivedi
Company Secretary

• Tel: +91 20 6721 4444
• Email: secretarial@kbl.co.in • Website: www.kirloskarpumps.com

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड

किर्लोस्कर ग्रुप कंपनी

नॉंदणीकृत कार्यालय: यमुना स. क्र. ९८ (३ ते ७)

प्लॉट क्र. ३, बाणेर, पुणे ४११ ०४५.

सीआयएन: L29113PN1920PLC000670



Enriching Lives

१०५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

- समभागधारकांनी लक्षात घ्यावे की कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे ५ मे २०२० आणि १९ सप्टेंबर २०२४ रोजीचे जारी केलेले सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० आणि ०९/२०२४ आणि सेबीने जारी केलेले ३ ऑक्टोबर २०२४ रोजीचे परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 व त्यासह वाचले जाणारे ११ नोव्हेंबर २०२४ रोजीचे मास्टर परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/0155 तसेच एमसीए व सेबीने जारी केलेले इतर सर्व लागू परिपत्रकांचे पालन करीत, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडची ('कंपनी') १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), **शुक्रवार, दि. ०१ ऑगस्ट, २०२५** रोजी भारतीय वेळेनुसार **दुपारी २.०० वाजता**, एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज पार पाडण्याकरिता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर दृकश्राव्य माध्यमांच्या द्वारे घेण्यात येईल.
- वरील परिपत्रकांचे पालन करीत एजीएमच्या सूचनेच्या आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती, ज्या समभागधारकांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदविण्यात आलेले आहेत त्या सर्वांना पाठविण्यात येतील.
- ज्या भागधारकांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नाहीत, त्यांना एजीएम सूचनेची आणि २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाची संपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या वेब-लिनकसह एक पत्राद्वारे कळविले जाईल. असे भागधारक एजीएमची सूचना आणि २०२४-२५ वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित उद्देशाने grievance.redressal@kbl.co.in किंवा investor@bigshareonline.com वर ई-मेल पाठवू शकतात.
- एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्षाचा अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर www.kirloskarpumps.com, स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळावर www.bseindia.com व www.nseindia.com आणि एनएसडीएलच्या संकेतस्थळावर www.evoting.nsdl.com सुध्दा उपलब्ध केला जाईल.
- समभागधारकांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनीद्वारे सुविधा पुरविण्यात येईल. व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी होण्यासाठीच्या सूचना आणि ई-मतदान प्रक्रिया, या बाबी एजीएमच्या सूचनेचा भाग असतील (यासह समभाग भौतिक स्वरूपात धारण करणारे समभागधारक आणि ज्यांनी आपले ई-मेल आयडी नोंदविलेले नाहीत तेसुध्दा एजीएम सूचनेमधील बाबींप्रमाणे ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करू शकतात).
- जर समभाग भौतिक स्वरूपात असतील तर भागधारकांनी सेबी केवायसी नियमांचे पालन करण्यासाठी पॅन, संपर्क तपशील (पत्ता, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर), स्वाक्षरीसह बँक खात्याच्या तपशील **ISR-१** आणि **ISR-२** फॉर्म (www.bigshareonline.com वर उपलब्ध) भरून ते कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (RTA) म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ऑफिस क्रमांक एस६-२, सहावा मजला, पिनेकल बिझनेस पार्क, अहुरा सेंट्रच्या शेजारी, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३, महाराष्ट्र, भारत येथे पाठवून नोंदणी करावी. डिमेंटधारकांनी केवायसी नियमांचा पालन करणारा तपशील डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदवावा. सेबी केवायसी नियमांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, समभागधारकांचा लाभार्श रोखला जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड करिता

स्थान : पुणे

दिनांक : ३० जून, २०२५

सही/-

देवांग त्रिवेदी

कंपनी सचिव

• दूरध्वनी : +९१ २० ६७२१ ४४४४

• ई-मेल : secretarial@kbl.co.in • संकेत स्थळ : www.kirloskarpumps.com